Geletilms salan

C-13, Balaji House, Dalia Industrial Estate,Opp. Laxmi Industries New Link Road, Andheri (West), Mumbai - 400 053. Tel.:40698000 • Fax : 40698181 / 82 / 83 Website : www.balajitelefilms.com CIN No. : L99999MH1994PLC082802



November 02, 2020

To, **BSE Limited** Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Mumbai - 400 001 **Stock Code: 532382** 

National Stock Exchange of India Ltd. "Exchange Plaza", Bandra-Kurla Complex, Bandra (East), Mumbai – 400 051 Stock Code: BALAJITELE

## Sub: Advertisement of Notice of Board Meeting of Balaji Telefilms Limited

Dear Sir/Madam,

Pursuant to Regulation 30 and 47 of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed copy of the advertisement pertaining to notice of Meeting of the Board of Directors of the Company scheduled to be held on Monday, November 09, 2020, through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM") inter alia to consider and approve Unaudited Standalone and Consolidated Financial Results for the quarter ended September 30, 2020 published in the following newspapers:

i. All India Edition of 'Business Standard' an English Daily and

ii. 'Mumbai Lakshadeep', a Regional Daily, in Marathi.

Kindly take the same on record.


Thanking you.

Yours truly, For Balaji Telefilms Limited

Simmi Singh Bisht Group Head Secretarial Membership No: A23360

Encl-a/a





## **KISAN MOULDINGS LIMITED** CIN NO. L17120MH1989PLC054305

Regd. Off: 'TEX CENTRE', 'K' Wing, 3rd Floor, 26 'A', Chandivali Road, Near HDFC Bank, Off. Saki - Vihar Road, Andheri (East), Mumbai - 400 072.

(LASSIC"

Website :- www.kisangroup.com , Mail id :- cs.kisan@kisangroup.com ,Telephone No. 022-42009100/9200 Statement of Standalone and Consolidated Unaudited Financial Results for

			Standal			Consolidated						
r.	Destinutors		Quarter Ended		Year Ended		Quarter Ende	d	Year Ended			
<b>D</b> .	Particulars	30-Jun-20 Unaudited	31-Mar-20 Audited	30-Jun-19 Unaudited	31-Mar-20 Audited	30-Jun-20 Unaudited	31-Mar-20 Audited	30-Jun-19 Unaudited	31-Mar-20 Audited			
Tot	tal Income	2,894.03	3,355.84	7,621.73	25,469.42	2,893.73	3,335.54	7,621.73	25,473.98			
Pro	ofit / (Loss) (before tax and Exceptional											
ite	ms)	(881.33)	(2,838.19)	(976.86)	(5,664.35)	(883.29)	(2,841.41)	(976.89)	(5,664.96)			
Pro	ofit / (Loss) after tax	(858.06)	(2,029.02)	(592.03)	(4,208.71)	(860.02)	(2,032.21)	(592.06)	(4,209.29)			
Tot	tal Comprehensive Income/(Loss)	(859.16)	(2,012.56)	(600.70)	(4,177.85)	(861.12)	(2,015.74)	(600.73)	(4,178.43)			
Pa	id-up equity share capital of Rs 10 each	3,386.31	3,386.31	3,386.31	3,386.31	3,386.31	3,386.31	3,386.31	3,386.31			
Re	serves excluding revaluation reserves			0								
(As	s per balance sheet of previous											
ace	counting year)				8,865.27				8,909.98			
Ea	rning per equity share (EPS) (in Rs)											
(No	ot annualised for quarters)											
- E	Basic & Diluted	(2.53)	(5.99)	(1.75)	(12.43)	(2.54)	(6.00)	(1.75)	(12.43)			
The Obli web	above financial results have been reviented in a set of the detailed format igations and Disclosure Requirements) usite ( <u>www.bseindia.com</u> ) as well as on the <b>Mumbai</b>	of Quarter end Regulations, 2	ed Unaudited F 015. The full for	inancial Resul mat of the Qua	ts filed with the	Stock Exchan	ge under Regu I results are ava	llation 33 of the ailable on the St For Kisan Mo	SEBI (Listing ock Exchange puldings Ltd, Sd/- eev Aggarwal			
	: October 31, 2020							DI	N:00064076			

the offer document. All capitalized terms used and not defined herein shall have the meaning assigned to them in the Letter of Offer dated September 21, 2020 read with the addendum-cum-corrigendum dated October 01, 2020 (the "Letter of Offer" or the "LoF") filed with stock exchanges namely BSE Limited ("BSE"), The Calcutta Stock Exchange Limited ("CSE") and National Stock Exchange of India Limited ("NSE" and together with BSE and CSE, "Stock Exchanges") and Securities Exchange Board of India ("SEBI")



EIH LIMITED

EIH Limited (our "Company") was incorporated as 'The East India Hotels Limited' on May 26, 1949, at Kolkata, as a public limited company under the Companies Act, 1913. The name of our Company was changed to 'EIH Limited' with effect from November 1, 1996. For details of changes in our name and the registered office of our Company, see "History and Other Corporate Matters" on page 85 of the Letter of Offer.

Registered Office: 4 Mangoe Lane, Kolkata 700 001, West Bengal, India; Telephone: +91 33 4000 2200 Corporate Office: 7 Sham Nath Marg, Delhi 110 054, India; Telephone: +91 11 2389 0505

Contact Person: S.N. Sridhar, Company Secretary and Compliance Officer; E-mail: isdho@oberoigroup.com; Website: www.eihltd.com Corporate Identity Number: L55101WB1949PLC017981

**PROMOTERS OF OUR COMPANY:** PRITHVI RAJ SINGH OBEROI, SHIB SANKER MUKHERJI, VIKRAMJIT SINGH OBEROI, ARJUN SINGH OBEROI, DEEPAK MADHOK, ARAVALI POLYMERS LLP, BOMBAY PLAZA PRIVATE LIMITED, OBEROI BUILDINGS AND INVESTMENTS PRIVATE LIMITED, OBEROI HOLDINGS PRIVATE LIMITED, OBEROI HOTELS PRIVATE LIMITED, OBEROI INVESTMENTS PRIVATE LIMITED, OBEROI LEASING AND FINANCE COMPANY PRIVATE LIMITED, OBEROI PLAZA PRIVATE LIMITED AND OBEROI PROPERTIES PRIVATE LIMITED

FOR PRIVATE CIRCULATION TO THE ELIGIBLE EQUITY SHAREHOLDERS OF EIH LIMITED

ISSUE OF 53,794,768 EQUITY SHARES OF FACE VALUE OF ₹ 2 EACH OF OUR COMPANY (THE "RIGHTS EQUITY SHARES") FOR CASH AT A PRICE OF ₹ 65 PER RIGHTS EQUITY SHARE (INCLUDING A PREMIUM OF ₹ 63 PER RIGHTS EQUITY SHARE) OF OUR COMPANY FOR AN AMOUNT AGGREGATING TO ₹ 3,496,659,920 ON A RIGHTS BASIS TO THE ELIGIBLE EQUITY SHAREHOLDERS OF OUR COMPANY IN THE RATIO OF 8 RIGHTS EQUITY SHARES FOR EVERY 85 FULLY PAID-UP EQUITY SHARE(S) HELD BY THE EXISTING ELIGIBLE EQUITY SHAREHOLDERS ON THE RECORD DATE, THAT IS ON SEPTEMBER 23, 2020 (THE "ISSUE"). FOR FURTHER DETAILS. SEE "TERMS OF THE ISSUE" ON PAGE 119 OF THE LETTER OF OFFER.

# BASIS OF ALLOTMENT

The Board of Directors of EIH Limited thanks all investors for their response to the Issue, which opened for subscription on Tuesday, September 29, 2020 and closed on Tuesday, October 13, 2020 and the last date for market renunciation for which was on Thursday, October 8, 2020. The total number of Applications (including ASBA Applications for Rights Equity Shares and 7,745 applications for 23,81,368 Rights Equity Shares through R-WAP) received were 13,976 for 86,251,982 Equity Shares which includes Applications for subscriptions to additional Equity Shares. 447 Applications for 1,45,847 Rights Equity Shares were rejected for technical reasons as disclosed in the Letter of Offer. The total number of valid Applications received were 13,529 Applications for 86,106,135 Rights Equity Shares, which was 160.06% of the number of Rights Equity Shares Allotted

The Basis of Allotment was finalised on October 19, 2020, in consultation with BSE Limited ("BSE"), the Designated Stock Exchange, the Lead Manager and the Registrar to the Issue. The Rights Issue Committee of the Board of Directors of the Company, held on October 20, 2020, allotted 53,794,768 Equity Shares to successful applicants in terms of the Letter of Offer and the Basis of Allotment. All valid Applications (including R-WAP Applications) have been considered for allotment. The break-up of Applications (including R-WAP Applications) have been considered for allotment.

Information regarding the total applications received (i.e. Applications received through both ASBA process and R-WAP facility)

Catagory	Application	Received	Rights I	Equity Shares Applie	d for	Rights Equity Shares Allotted					
Category	Number	%	Number	Value (₹)	%	Number	Value (₹)	%			
Eligible Equity Shareholders	13,700	98.03	85,367,634	5,548,896,147	98.97	53,104,120	3,451,767,800	98.72			
Renouncees	276	1.97	884,348	57,482,620	1.03	690,648	44,892,120	1.28			
Total	13,976	100.00	86,251,982	5,606,378,767	100.00	53,794,768	3,496,659,920	100.00			

### **Basis of Allotment** 2.

Category	No. of valid Applications received	No. of Rights Equity Shares Applied for through valid applications	No. of Rights Equity Shares accepted and Allotted against Rights Entitlements (A)	No. of Rights Equity Shares accepted and Allotted against additional Rights Equity Shares applied for (B)	Total Rights Equity Shares Allotted (A+B)
Eligible Equity Shareholders	13,253	85,222,037	47,745,596	5,358,524	53,104,120
Renouncees	276	884,098	690,648	0	690,648
Total	13,529	86,106,135	48,436,244	5,358,524	53,794,768

							(₹ in lacs)	
Г		Thr	ee months	ended	Six mon	Year ended		
	Particulars	30 September 2020	30 June 2020	30 September 2019	30 September 2020	30 September 2019	31 March 2020	
		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	(Audited)	
1	Revenue from operations	45029.16	20755.70	52841.61	65784.86	96738.85	188841.83	
2	Profit/(Loss) before tax	1960.69	(157.28)	1754.70	1803.41	2170.11	1804.75	
3	Profit/(Loss) for the period	1693.25	(142.65)	1444.01	1550.60	1783.39	2346.70	
4	Total comprehensive income for the period [Comprising profit for the period (after tax) and other comprehensive income (after tax)]	1959.69	68.45	1254.11	2028.14	1227.94	1307.94	
5	Paid-up equity share capital (Face value Rs. 10/- per share)	936.71	936.71	936.71	936.71	936.71	936.71	
6	Earning per share (Face value of Rs. 10/- each) (not annualised) Basic & Diluted	18.08	(1.52)	15.42	16.56	19.04	25.05	

Notes The above is an extract of the detailed format of standalone unaudited three and six months ended financial result Requirements) Regulations, 2015. The full format of the financial results are available on the websites of the stock exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the financial results are available on the websites of the stock exchanges, www.nseindia.com and www.bseindia.com and also on the Company's website www.ifbagro.in

By order of th



## **RUSHIL DECOR LIMITED**

Regd. Office: S. No.125, Near Kalyanpura Patia, Vill. Itla. Gandhinagar Mansa Road, Tal. Kalol, Dist. Gandhinagar -382845, Gujarat, India Corporate Office: Rushil House, Near Neelkanth Green Bungalow, Off. Sindhu Bhavan Road, Shilaj, Ahmedabad-380058, Gujarat, India. Ph.:+91-079-61400400 Fax :+91-079-61400401 E-mail : ino@rushil.com Website : www.rushil.com CIN: L25209GJ1993PLC019532

Extract of Unaudited Financial Results for the Quarter and Half Year ended 30th September, 2020

			(₹ in Lacs)
Particulars	Quarter ended 30.09.2020 (Unaudited)	Half Year ended 30.09.2020 (Unaudited)	Quarter ended 30.09.2019 (Unaudited)
Total income from operations	9509.43	14416.39	8942.97
Net Profit / (Loss) for the period (before Tax,Exceptional and/or Extraordinary items)	804.58	435.01	655.96
Net Profit / (Loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	804.58	435.01	655.96
Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	681.86	319.76	908.41
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	690.80	337.64	908.05
Equity Share Capital	1493.13	1493.13	1493.13
Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	21346.90	21346.90	19099.04
Earnings Per Share (of ₹10/- each) (Not Annualised)			
1.Basic :	4.57	2.14	6.08
2.Diluted :	4.57	2.14	6.08

Note:

The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Stock Exchange websites viz. www.bseindia.com and www.nseindia.com and also on the company's vebsite www.rushil.com

Place: Ahmedabad Date: 31<sup>e</sup> October, 2020

For, Rushil Décor Limited Krupeshbhai G. Thakkar Managing Director DIN:01059666

Place : Delhi Date : October 31, 2020



Intimation for Allotment/refund/rejections: The dispatch of allotment advice cum refund intimation and intimation for rejection, as applicable, to the Investors has been completed on October 21, 2020. The instructions to (i) ICICI Bank Limited ("Banker to the Issue") for processing refund through NACH/NEFT/RTGS/direct credit for Application made using R-WAP facility was given on October 20, 2020 and (ii) SCSBs for unblocking of funds in case of ASBA applicants were given on October 19, 2020.

The listing applications were filed with BSE, NSE and CSE on October 20, 2020 and subsequently the listing approvals were received on October 20, 2020 from BSE, on October 21, 2020 from NSE and on October 31, 2020 from CSE. The credit of Rights Equity Shares in dematerialised form to respective demat accounts of Allottees was completed on October 23, 2020. The Rights Equity Shares allotted to resident Eligible Equity Shareholders holding Equity Shares in physical form and who have not provided details of their respective demat accounts, as well as the Rights Equity Shares allotted to applicants whose demat account is inactive or who has provided invalid demat account details of their despective definat accounts, as well as the Rights Equity Shares allotted to applicating in successful as the required to send, among other details, have been credited to the demat suspense account, in accordance with the terms of Letter of Offer. Such Eligible Equity Shares holders are required to send, among other details of their demat account to our Company or the Registrars within six (6) months from the Allotment, to get the Rights Equity Shares transferred in their demat account. In case non-receipt of demat account, our Company shall conduct a sale of such Rights Equity Shares lying in the demat suspense account on the floor of the Stock Exchanges at the prevailing market price and remit the proceeds of such sale (net of brokerage, applicable taxes and administrative and incidental charges) to the bank account mentioned to the the originate the prevailing market price and remit the proceeds of such sale (net of brokerage, applicable taxes and administrative and incidental charges) to the bank account mentioned to the superior of the Stock Exchanges are the free for the the prevail the formation and the formation of the superior of the supe by the resident Eligible Equity Shareholders in their respective Application forms and the form for which the application payment was made. For further details, please refer to "Terms of the Issue - Credit of Rights Entitlements in demat accounts of Eligible Equity Shareholders" on page 120 of the Letter of Offer. Pursuant to the listing and trading approvals granted by BSE, NSE and CSE, the Rights Equity Shares Allotted in the Issue shall commence trading on BSE and NSE with effect from October 27, 2020 and on CSE with effect from November 2, 2020 and shall be traded under the same ISIN INE 230A01023 as the existing Equity Shares. In accordance with SEBI circular dated January 22, 2020 the request for extinguishment of rights entitlement has been sent to NSDL & CDSL on October 20, 2020.

INVESTORS MAY PLEASE NOTE THAT THE RIGHTS EQUITY SHARES CAN BE TRADED ON THE STOCK EXCHANGES ONLY IN DEMATERIALISED FORM.

DISCLAIMER CLAUSE OF SEBI: It is to be distinctly understood that submission of the LoF to SEBI should not in, anyway, be deemed or construed that SEBI has cleared or approved the LoF. The investors are advised to refer to the full text of the "Disclaimer clause of SEBI" beginning on page no. 110 of the LoF.

DISCLAIMER CLAUSE OF BSE (DESIGNATED STOCK EXCHANGE): It is to be distinctly understood that the permission given by BSE Limited should not in any way be deemed or construed that the Letter of Offer has been cleared or approved by BSE Limited, nor does it certify the correctness or completeness of any of the contents of the Letter of Offer. The Investors are advised to refer to the Letter of Offer for the full text of the 'Disclaimer clause of the BSE Limited' beginning on page 113 of the LoF.

DISCLAIMER CLAUSE OF NSE: It is to be distinctly understood that the permission given by NSE should not in any way be deemed or construed that the Letter of Offer has been cleared or approved by NSE nor does it certify the correctness or completeness of any of the contents of the Letter of Offer. The Investors are advised to refer to the Letter of Offer for the full text of the 'Disclaimer clause of NSE' beginning on page 114 of the LoF.

DISCLAIMER CLAUSE OF CSE: It is to be distinctly understood that the permission given by CSE should not, in any way be deemed or construed that the Letter of Offer has been cleared or approved by CSE, nor does it certify the correctness or completeness of any of the contents of the Letter of Offer. The Investors are advised to refer to the Letter of Offer for the full text of the 'Disclaimer clause of the CSE' beginning on page 114 of the LoF.

LEAD MANAGER TO THE ISSUE	REGISTRAR TO THE ISSUE	COMPANY SECRETARY AND COMPLIANCE OFFICER
AMBIT CAPITAL PRIVATE LIMITED Ambit House, 449, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai 400 013, Maharashtra, India Telephone: +91 22 6623 3000 E-mail: eih.rights@ambit.co Website: www.ambit.co Investor Grievance E-mail: investorgrievance.acpl@ambit.co Contact Person: Miraj Sampat SEBI Registration No: INM000012379	KFIN TECHNOLOGIES PRIVATE LIMITED (formerly known as "Karvy Fintech Private Limited) Selenium, Tower B, Plot No- 31 and 32, Financial District, Nanakramguda, Serilingampally, Hyderabad, Rangareddi - 500 032, Telangana, India. Telephone: +91 40 6716 2222, Toll Free Number: 18004258998, 18003454001 Email: eihltd.rights@kfintech.com Investor Grievance E-mail: einward.ris@kfintech.com Website: www.kfintech.com Contact Person: M. Murali Krishna SEBI Registration No: INR000000221	Mr. S.N. Sridhar EIH LIMITED Registered Office: 4 Mangoe Lane, Kolkata 700 001, West Bengal, India; Telephone: +91 33 4000 2200 Corporate Office: 7 Sham Nath Marg, Delhi 110 054, India; Telephone: +91 11 2389 0505 E-Mail: isdho@oberoigroup.com

Investors may contact the Registrar or our Company Secretary and Compliance Officer for any pre-Issue or post-Issue related matter. All grievances relating to the ASBA process or R-WAP process may be addressed to the Registrar, with a copy to the SCSBs (in case of ASBA process), giving full details such as name, address of the Applicant, contact number(s), e-mail address of the sole/first holder, folio number or demat account number, number of Rights Equity Shares applied for, amount blocked (in case of ASBA process) or amount debited (in case of R-WAP process), ASBA Account number and the Designated Branch of the SCSBs where the Application Form or the plain paper application, as the case may be, was submitted by the Investors along with a photocopy of the acknowledgement slip (in case of ASBA process), and copy of the e-acknowledgement (in case of R-WAP process).

THE LEVEL OF SUBSCRIPTION SHOULD NOT BE TAKEN TO BE INDICATIVE OF EITHER THE MARKET PRICE OF THE EQUITY SHARES OR THE BUSINESS PROSPECTS OF THE COMPANY.

On behalf of Board of Directors
For EIH Ltd
sd/-
SN Sridhar
Company Secretary and Compliance Officer

The LoF is available on the website of SEBI at <u>www.sebi.gov.in</u>, the Stock Exchanges i.e. National Stock Exchange of India Limited at <u>www.nseindia.com</u>, Calcutta Stock Exchange Limited at <u>www.sebi.dia.com</u> and BSE Limited at <u>www.bseindia.com</u> and on the website of Lead Manager to the Issue i.e. Ambit Capital Private Limited at <u>www.ambit.co</u> and on the R-WAP. Investors should note that investment in equity shares involves a degree of risk and for details relating to the same, please see section titled *"Risk Factors*" beginning on page 19 of the LoF.

The Rights Entitlements and the Rights Equity Shares have not been and will not be registered under the US Securities Act or any state securities laws in the United States, and may not be offered, sold, resold or otherwise transferred within the United States, except in a transaction exempt from the registration requirements of the US Securities Act. Accordingly, the Rights Entitlements and Rights Equity Shares were offered and sold in 'offshore transactions' outside the United States in compliance with Regulation S under the US Securities Act to existing shareholders located in jurisdictions where such offer and sale of the Rights Equity Shares and/ or Rights Entitlements is permitted under laws of such jurisdiction.

PRESSMAN

## रविवार दि. १ नोव्हेंबर २०२०



14 (चांदा) दिवसांच्या आत लखा पुराव्यासह हरकती दाखल कराव्यात. जर									रणीची प्रक्रिया आणि रिमोट ई-वोटिंगकरिता प्रक्रियासह र									05				
मुदतीत अशी कोणाकडुन कोणत्याही		ई-मेलःwelconinternationalltd@gmail.com, सीआयएन:एल२०१००एमएच१९९५पीएलसी३२२०४०							परिपत्रकानुसार कंपनीच्या <u>www.indiahomeloan.co.in</u> आणि एनएसडीएलच्या <u>evoting@nsdl.co.in</u> वेवसाईटवर उपलब्ध आहे आणि वीएसई लिमिटेडच्या तत्सम विभागावर													
प्रकारची हरकत आली नाही तर त्यानी हे	३० सप्टेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरीता						उपलब्ध आहे.	# The dividend will be subject to the availability of distributable surplus and may be lower, depending on the														
हक्क सोडुन दिले आहेत असे समजुन वरील रूम आमचे अशील खरेदी हस्तांतर	Provide the second seco	अलेखापरिक्षित वित्तीर					४) वास्तविक स्वरुपाल	distributable surplus available on the Record Date.								Queres asses						
वराल छन आनेच अशाल खरदा हस्तातर व्यवहार पूर्ण करतील व त्यानंतर आलेल्या	-					(रु.लाखात)	केलेले नाहीत किंवा सूचना वितरणानंतर कंपनीचे शेअर्स घेऊन कंपनीचा सदस्य झालेली व्यक्ती आणि नोंद दिनांक अर्थात शुक्रवार, ३१ ऑक्टोवर, २०२० रोजी भागधारणा घेतलेल्या व्यक्तीने													e tax on		
कोणत्याही हरकतीस आमचे अशील			संपलेली	संपलेली मागील		वर्ष ते तारीख			income distribution if any													
जबाबदार रहाणार नाही याची सर्वानी नोंद			तिमाही	तिमाही	संपलेली संबंधीत तिमाही	आकडे/संपलेले मागील वर्ष		<u>evoting@nsdl.co.in</u> वर विनंती पाठवून युजरआयडी व पासवर्ड प्राप्त करावा. तथापि जर सदस्य ई-वोटिंगकरिता एनएसडीएलसह यापवींच नोंद असल्यास त्यांनी मत देण्यासाठी विद्यमान युजरआयडी														
घ्यावी. दिनांकः 01/11/2020	अ. तपशील		30.09.20	30.08.20	ातमाहा ३०.०९.१९	मागाल वर्ष ३१.०३.२०		इ–वााटगकारता एनएसडाएलसह यापुवाच नाद असल्यास त्याना मत दण्यासाठा विद्यमान युजरआयडा व पासवर्ड वापरावा.												at form, the		
भेटण्याचा पत्ताः	क्र.		अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित	५) एमसीए परिपत्रकान्	ानाः हानुसार मतदान फक्त रिमोट ई–वोटिंगनेच संपन्न होईल. यापढे सदर टपाल मतदानाकरिता												l be conside		
अँड. डी. एस. घुगरे, वकील, उच्च न्यायालय, मुंबई,	१. कार्यचलनातून एकूण उत्पन्न		१५.७१	२०.३२	३६.२४	४५९.६४	र् टपाल मतदान सूचनेची वास्तविक प्रत तसेच टपाल नमुना आणि मुद्रांक भरलेले व्यवसाय प्रतिसाद					It should be noted that pursuant to payment of dividend, the NAV of the								of the		
ऑफीस नं. सी / 54. शांती शॉपिंग सेंटर.		ग/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/							जाणार नाहीत आणि सदस्यांनी त्यांची अनुमती/विरोध फ	जक्त रिमोट ई <b>-</b>												
मिरा रोड (पुर्व), जिल्हा–ठाणे.	किंवा विशेष साधारण वावपूव ३. करपर्व कालावधीकरिता निव्व	व#) वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि	(५७.६७)	6.03	२८.४९	५६.८२	वोटिंगमार्फतच कळवावे. ६) ई–वोटिंगबाबत काही प्रश्न किंवा तक्रारी असल्यास सदस्य/लाभार्थी मालकांनी एनएसडीएलला					scheme(s) would fall to the extent of payout and statutory levy (if applicable).										
इन्फॉर्मड टेक्नॉलॉजिस	/किंवा विशेष साधारण वाव	ोष साधारण बाब आणि/किंवा अल्पाकृती व्याजपूर्व#) (५७.६७) ६.४१ २८.४९ ५६.८२ ५६.८२ २०००ting@n							ाकवा तक्रारा असल्यास सदस्य/लाभाषा मालकाना ए किंवा १८००-२२२-९९० वर संपर्क करावा किंवा श्री. अ		FUI DI	P Paribas										
		वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि आणि/किंवा अल्पाकती व्याजनंतर#)	(५७.६७)	६.४१	२८.४९	४१.४८			डीएल, ई–मेल <u>AmitV@nsdl.co.in</u> किंवा दूर.क्र.:0२२-		· · ·	ment Man	ager to BN	IP Paribas	MUTUAL FU	na)						
इंडिया लिमिटेड	५. कालावधीकरिता एकूण सर्वव	कष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वकष	(40.40)	4.05	10.01	07.00	20		व्यवस्थापिका, एनएसडीएल, ई-मेल <u>pallavid@nsdl</u>	<u>.co.in</u> किंवा	Sd/-											
CIN: L999999MH1958PLC011001	नफा/(तोटा) (करानंतर) आणि इतर सबैंकष उत्पन्न (करानंतर))		(६१.७४)	6.68	28.38	४२.६७	दूर.क्र.:०२२-२४९	९९४५४५ ट			-	Krishnan								: October 3	31, 2020	
नोंदणीकृत कार्यालयः निर्मल, २०वा मजला,	<ul> <li>६. समभाग भांडवल</li> <li>७. राखीव (पुनर्मूल्यांकित राखीव वगळून) मागील वर्षाच्या</li> </ul>		202.90	202.90	२०२.९८	202.96			इंडिया होम लोन लि	and accessed magnetic	Head	of Compliar	nce, Legal	& Secretar	ial				Place	: Mumbai		
नरिमन पॉईंट, मुंबई–४०००२१. <b>द्र.क.:+</b> ९१–२२–२२०२३०५५/६६	लेखापरिक्षित ताळेवंद पत्रकात दिल्याप्रमाणे			-	-	-			цè	सही/- श एन. पुजारा		MUTI	IAL FUN		STMEN	ITS ARE	SUBIE	CT TO N	MARKET	RISKS.		
ेँ फॅक्स:+९१–२२–२२०४३१६२	<ol> <li>उत्पन्न प्रतिभाग (अखंडीत व खंडीत कार्यचलनाकरिता)</li> </ol>						ठिकाण: मुंबई			कीय संचालक									AREFULI	ACCOUNT OF A CONTRACT OF A CON		
ई-मेल:itil_investor@informed-tech.com वेबसाईट:www.informed-tech.com	१. मूळ २. सौमिकत		(0.२८) (0.२८)	€0.0 €0.0	0.१४ 0.१४	0.20	दिनांक: ०३.११.२०२०		डीआयएन	नः०१९८५५७८		1					OCOME	.iti 5 cr		-1-		
	टिप्र· सेबी (लिस्टिंग ऑलि	लेगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिका	. ,	20100 14		200.000																
सूचना	एक्सचेंजसह सादर करण्या	त आलेली त्रैमासिक/वार्षिक	वित्तीय निष्क	र्षाचे सविस्त	ार नमुन्यातील	उतारा आहे.					_											
सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर		निष्कर्षांचे संपूर्ण नमुना कंपनी			national.com	n वेबसाईटवर		ſ			W H	OLD	ING	112	MITE	'n						
रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम ४७	आ।ण स्टाक एक्सचजच्या	r www.bseindia.com वेब	सिडिटवर उपल	ગ્ય આह.	मंडळाच्या व	तीने व करिता			-													
सहवाचिता २९ नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३० सप्टेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाही				वेल	नकॉन इंटरनॅश्	ानल लिमिटेड			Heg							ct - Than LC217751		4				
का, ३० सप्टेंबर, २०२० राजा सपलल्या तिमाहा व अर्धवर्षाकरिता कंपनीचे अलेखापरिक्षित वित्तीय						सही/- महेश राऊत			EXTRACT OF UNAUDITED									30TH SE	PTEMBE	R 2020		
नष्कर्ष (एकमेव व एकत्रित) विचारात घेणे व नोंद	ठिकाण: मुंबई				व्यवस्थापव	महश राऊत कीय संचालक											LINDED				n Lakhs)	
पटावर घेणे याकरिता शनिवार, ७ नोव्हेंबर, २०२०	दिनांक: ३०.१०.२०२०				डीआयएन	1:00036969						Stand	alona					Consol	lidated	(( )	II Lakiisj	
रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची सभा होणार						~ `		Sr.	Particulars				Half Yea	. Fridad	Year	0			Half Year		Year	
आहे.			10 10 10 10 D		रील्स लि			No.			uarter End				Ended		arter Ende		10100000 000000		Ended	
यापुढे सदर सूचना कंपनीच्या www.informed- tech.com वेबसाईटवर आणि मुंबई स्टॉक		नोंदणीकृत कार्यालय पत्ताः ५	सीआवएन: एत				) गेट अंधेगी (पर्व) मंतर्द			30.09.2020 Unaudited	30.06.2020 Unaudited	30.09.2019 Unaudited		30.09.2019 Unaudited	31.03.2020 Audited	30.09.2020 Unaudited	30.06.2020 Unaudited		30.09.2020 Unaudited	30.09.2019 Unaudited	31.03.2020 Audited	
एक्सचेंज च्या www.bseindia.com		मुंबई शहर, महाराष्ट्र-४०००९३. द्र.:							Total Income from Operations	5,032.74	1,248.04	8,548.27	6,280.78	9,734.98	12,101.45	5,032.74	1,248.04	8,548.27	6,280.78	9,734.98	12,101.45	
वेबसाईटवर उपलब्ध आहेत.				सूच	वना			2	Net Profit for the period (before Tax,	0,002.74	1,2-10.04	0,040.27	0,200.70	0,704.00	12,101.40	0,002.74	1,2-10.0-1	0,010.21	0,200.70	0,101.00	12,101.40	
इन्फॉर्मड टेक्नॉलॉजिस इंडिया लिमिटेडकरिता		सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स सूचना देण्यात येत आहे व							Exceptional and/or Extraordinary items)	4,927.77	1,147.51	8,385.80	6,075.28	9,451.89	11,545.59	4,927.77	1,147.51	8,385.80	6,075.28	9,451.89	11,545.59	
मुंबई सही/-		अलेखापरीक्षित वित्तीय निष्व						3.	Net Profit for the period before Tax	4,927.77	1,147.51	8,385.80	6,075.28	9,451.89	11,545.59	4,927.77	1,147.51	8,385.80	6,075.28	9,451.89	11,545.59	
३१.१०.२०२० रिना यादव		शिव ओम स्टील्स लिमिटेः	डच्या संचालव	मंडळाची र	सभा आयोजित	1 करण्यात आले	ली आहे.	4	(after Exceptional and/or Extraordinary items) Net Profit for the period after Tax	4,927.77	1,147.51	0,305.00	0,075.20	9,401.69	11,343.39	4,927.77	1,147.31	0,363.60	6,075.28	9,431.69	11,545.59	
कंपनी सचिव व सक्षम अधिकारी		यापुढे कृपया नोंद असावी व व्यापारासाठी व्यापार खिडकी							(after Exceptional and/or Extraordinary items)	3,680.46	852.53	7,560.80	4,532.99	8,501.89	10,406.49	3,948.51	947.17	7,620.06	4,895.68	8,619.89	10,643.82	
		व्यापारासाठा व्यापार खिडका बंद ठेवण्यात येईल.	। दिनाक ११ न	व्हबर, २०२	१० राजा कंपना	च वित्ताय निष्कष	ब धावणनंतर ४८ तासापयत	5.	Total Comprehensive Income for the period													
PUBLIC NOTICE		1,01 111 1711				शिव ओग	म स्टील्स लिमिटेडकरीता	11	[Comprising Profit for the period (after tax)			(1.00.500.40)									(1,12,947.14)	
Notice is hereby given to the public at large									Land Other Comprehensive Income (after tax)]	117900970	1 (89 007 32)		900238	(1606502)	(1 11 669 38)	18106660	(89,546,39)	(10935405)	9152021	16286292	(.,	
							्सही/-	6.	and Other Comprehensive Income (after tax)] Equity Share Capital	1,79,009.70		1,106.83		(1,60,635.02) 1,106.83	(1,11,669.38) 1,106.83	1,81,066.60	(89,546.39)	(1,09,354.05)		(1,62,862.92) ( 1,106.83	1,106.83	
I SAYYED ZUBBAIR KABLI residing at Flat		िन मा, मंगर्व					रिषभ जे. मेहता	6. 7.	Equity Share Capital Reserves (excluding Revaluation Reserve)	1,106.83							<u>, , , , , , , , , , , , , , , , , , , </u>	<u>, , , ,</u>			1,106.83	
I SAYYED ZUBBAIR KABLI residing at Flat No. A/404 Sheetal C.H.S. Ltd, Naya Nagar,		ठिकाण: मुंबई दिनांक: ३१.१०.२०२०					रिषभ जे. मेहता पुर्णवेळ संचालक	7.	Equity Share Capital Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Balance Sheet of previous year	1,106.83							<u>, , , , , , , , , , , , , , , , , , , </u>	<u>, , , ,</u>		1,106.83	1,106.83 7,10,115.44	
I SAYYED ZUBBAIR KABLI residing at Flat		ठिकाण: मुंबई दिनांक: ३१.१०.२०२०					रिषभ जे. मेहता	6. 7. 8.	Equity Share Capital Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Balance Sheet of previous year Earnings Per share (of ₹10 each)	1,106.83					1,106.83		<u>, , , , , , , , , , , , , , , , , , , </u>	<u>, , , ,</u>		1,106.83		
I SAYYED ZUBBAIR KABLI residing at Flat No. A/404 Sheetal C.H.S. Ltd, Naya Nagar, Near Konkan Bank, Station Road, Mira Road (East) 401107 Dist. Thane. I have lost/misplaced Original First		दिनांक: ३१.१०.२०२०				<u> </u>	रिषभ जे. मेहता पुर्णवेळ संचालक	7.	Equity Share Capital Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Balance Sheet of previous year Earnings Per share (of ₹10 each) (for continuing and discountinued operations) (EPS for the quarters are not annualised)	1,106.83	1,106.83	1,106.83	1,106.83	1,106.83	1,106.83 7,05,243.74	1,106.83	1,106.83	1,106.83	1,106.83	1,106.83	7,10,115.44	
I SAYYED ZUBBAIR KABLI residing at Flat No. A/404 Sheetal C.H.S. Ltd, Naya Nagar, Near Konkan Bank, Station Rooad, Mira Road (East) 401107 Dist. Thane. I have lost/misplaced Original First Sale Agreement of Flat No. A/404 Sheetal		दिनांक: ३१.१०.२०२०				लिमिटेड	रिषभ जे. मेहता पुर्णवेळ संचालक	7.	Equity Share Capital Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Balance Sheet of previous year Earnings Per share (of ₹10 each) (for continuing and discountinued operations) (EPS for the quarters are not annualised) Basic	1,106.83	1,106.83	1,106.83 - 68.31	1,106.83 - 40.95	1,106.83 - 76.81	1,106.83 7,05,243.74 94.02	1,106.83 - 35.67	1,106.83 - 8.56	68.85	1,106.83	1,106.83 - - 77.88	7,10,115.44 96.17	
I SAYYED ZUBBAIR KABLI residing at Flat No. A/404 Sheetal C.H.S. Ltd, Naya Nagar, Near Konkan Bank, Station Road, Mira Road (East) 401107 Dist. Thane. I have lost/misplaced Original First Sale Agreement of Flat No. A/404 Sheetal C.H.S. Ltd, Naya Nagar, Station Road, Mira		दिनांक: ३१.१०.२०२० ८४४८ ट	सीआयएन: ए	ल८५११०एम	एच १९८६ पीएल	सी२७२४२६,	रिषभ जे. मेहता पुर्णवेळ संचालक डीआयएन:०३०२४७१७	7. 8.	Equity Share Capital Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Balance Sheet of previous year Earnings Per share (of ₹10 each) (for continuing and discountinued operations) (EPS for the quarters are not annualised) Basic Diluted	1,106.83	1,106.83	1,106.83	1,106.83	1,106.83 - 76.81	1,106.83 7,05,243.74	1,106.83	1,106.83	1,106.83	1,106.83	1,106.83	7,10,115.44	
I SAYYED ZUBBAIR KABLI residing at Flat No. A/404 Sheetal C.H.S. Ltd, Naya Nagar, Near Konkan Bank, Station Rooad, Mira Road (East) 401107 Dist. Thane. I have lost/misplaced Original First Sale Agreement of Flat No. A/404 Sheetal		दिनांक: ३१ँ. १० २०२० ट गेंदणीकृत व कॉर्पोरेट कार्यालय	सीआयएन: ए ा: २५२, ५वा मजल	ल८५११०एम १, इमारत क्र.२,	एच १९८६ पीएल , सॉलिटेअर कॉपो	सी२७२४२६, रिट पार्क, चकाला, उ	रिषभ जे. मेहता पुर्णवेळ संचालक डीआयएन:०३०२४७१७ अंधेरी (पुर्व). मुंबई-४०००९३	7. 8. Not	Equity Share Capital Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Balance Sheet of previous year Earnings Per share (of ₹10 each) (for continuing and discountinued operations) (EPS for the quarters are not annualised) Basic Diluted tes:	1,106.83	1,106.83 - 7.70 7.70	1,106.83 	1,106.83 40.95 40.95	1,106.83 - 76.81 76.81	1,106.83 7,05,243.74 94.02 94.02	1,106.83 - 35.67 35.67	1,106.83 - 8.56 8.56	1,106.83 - 68.85 68.85	1,106.83 - 44.23 44.23	1,106.83 - 77.88 77.88	7,10,115.44 96.17 96.17	
I SAYYED ZUBBAIR KABLI residing at Flat No. A/404 Sheetal C.H.S. Ltd, Naya Nagar, Near Konkan Bank, Station Road, Mira Road (East) 401107 Dist. Thane. I have lost/misplaced Original First Sale Agreement of Flat No. A/404 Sheetal C.H.S. Ltd, Naya Nagar, Station Road, Mira Road (East) 401107 Dist Thane. between M/s Asmita Construction Pvt Ltd. & Prakash R. Paleja during travelling in		दिनांक: ३१ँ.१०.२०२० रिप्रोट्ट नोंवनीकृत व कॉर्योरेट कार्यालय दुर:.९१-२२-२८२	<b>सीआयएन:</b> ए १: २५२, ५वा मजल २४५२१०, <b>फॅक्स</b> :९०	ल८ ५१ १ १०एमा १, इमारत क्र.२, –२२–४२८७२१ <b>सूर</b>	एच१९८६पीएल , सॉलिटेअर कॉर्पो १९७, <b>ई-मेल: cío(</b> वना	सी२७२४२६, रिट पार्क, चकाला, उ Dyxl.net, वेबसाईट:	रिषभ जे. मेहता पुर्णवेळ संचालक डीआवएन:०३०२४७१७ अंधेरी (पुर्व). मुंबई-४०००९३. www.vkl.net	7. 8. Not	Equity Share Capital Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Balance Sheet of previous year Earnings Per share (of ₹10 each) (for continuing and discountinued operations) (EPS for the quarters are not annualised) Basic Diluted	1,106.83	1,106.83 - 7.70 7.70 7.70	1,106.83 	1,106.83 - 40.95 40.95 uarter and ha	1,106.83 - 76.81 76.81 81 year ende	1,106.83 7,05,243.74 94.02 94.02 d 30th Septe	1,106.83 35.67 35.67 mber, 2020 fi	1,106.83 - 8.56 8.56	1,106.83 - 68.85 68.85 Stock Exchar	1,106.83 - 44.23 44.23 unges under F	1,106.83 - 77.88 77.88 Regulation 33	7,10,115.44 96.17 96.17 8 of the SEBI	
I SAYYED ZUBBAIR KABLI residing at Flat No. A/404 Sheetal C.H.S. Ltd, Naya Nagar, Near Konkan Bank, Station Rooad, Mira Road (East) 401107 Dist. Thane. I have lost/misplaced Original First Sale Agreement of Flat No. A/404 Sheetal C.H.S. Ltd, Naya Nagar, Station Road, Mira Road (East) 401107 Dist Thane. between M/s Asmita Construction Pvt Ltd. & Prakash R. Paleja during travelling in Autoriksha on 12/10/2020 in Mira Road & its		दिनांक: ३१ँ. १०. २०२० र्ण्या विज्ञीकृत व कॉर्पोरेट कार्यातव दुरा:११-२२-२८२ सिवयुरिटीज ॲण्ड एकसप्रेज	सीआयएन: ए १: २५२, ५वा मजल २४५२१०, फॅक्स:९१ बोर्ड ऑफ इंडिर	ल८ ५११०एमा १, इमारत क्र.२, –२२-४२८७२१ <b>सूर</b> गा (लिस्टिंग	एच १९८६ पीएल , सॉलिटे अर कॉर्पो १९७, <b>ई-मेल: CÍO(</b> वना ऑब्लिगेशन्स ः	सी२७२४२६, रिट पार्क, चकाला, ३ Jyvxl.net, वेबसाईट: ॲण्ड डिस्क्लोजर	रिषभ जे. मेहता पुर्णवेळ संचालक डीआयएन:०३०२४७१७ अंधेरी (पुरी), मुंबई-४०००९३. www.vkl.net र रिक्वायरसेंट्स) सेयुलेशन्स	7. 8. Not 1.	Equity Share Capital Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Balance Sheet of previous year Earnings Per share (of ₹10 each) (for continuing and discountinued operations) (EPS for the quarters are not annualised) Basic Diluted tes: The above is an extract of the detailed format of (Listing Obligations and Disclosure Requiremen of the Stock Exchanges - www.bseindia.com & v	1,106.83 7 - 33.25 33.25 33.25 Unaudited F tts) Regulatic www.nseindi	1,106.83 	1,106.83 	1,106.83 40.95 40.95 arter and ha of Unaudited	1,106.83 - 76.81 76.81 76.81 aff year ende Financial Re - www. jsw.ir	1,106.83 7,05,243.74 94.02 94.02 d 30th Septe ssults for the o	1,106.83 - 35.67 35.67 mber, 2020 fi	1,106.83 - 8.56 8.56 8.56 iled with the S alf year ende	1,106.83 - 68.85 68.85 Stock Exchai	1,106.83 - 44.23 44.23 unges under F ember, 2020 a	1,106.83 - - 77.88 77.88 77.88 Regulation 33 are available of	7,10,115.44 96.17 96.17 96.17	
I SAYYED ZUBBAIR KABLI residing at Flat No. A/404 Sheetal C.H.S. Ltd, Naya Nagar, Near Konkan Bank, Station Road, Mira Road (East) 401107 Dist. Thane. I have lost/misplaced Original First Sale Agreement of Flat No. A/404 Sheetal C.H.S. Ltd, Naya Nagar, Station Road, Mira Road (East) 401107 Dist Thane. between M/s Asmita Construction Pvt Ltd. & Prakash R. Paleja during travelling in Autoriksha on 12/10/2020 in Mira Road & its complaint has been lodged with Naya Nagar		दिनांक: ३१.१०.२०२० र्णे व्याकृत व कॉर्पोरेट कार्यालय तुर:९१-२२-२८२ सिक्युरिटीज ॲण्ड एक्सकेंज २००५ च्या नियम २९ सहवा	सीआयएन: ए १: २५२, ५वा मजल १४५२१०, फॅक्स:९९ बोर्ड ऑफ इंडिर चिता ४७ नुसार	ल८ ५११०एमा १, इमारत क्र.२, -२२-४२८७२१ <b>सूर्</b> गा (लिस्टिंग ं येथे सूचना	एच१९८६पीएल , सॉलिटेअर कॉर्पो १९७, <b>ई-मेल: cfo(</b> वना ऑब्लिगेशन्स देण्यात येत अ	सी२७२४२६, रेट पार्क, चकाला, इ ðyvsl.net, वेबसाईट: ॲण्ड डिस्क्लोजर ाहे की, ३० सप्टेंव	रिषभ जे. मेहता पुर्णयेळ संचालक डीआयएन:०३०२४७१७ अंधेरी (पुर्व). मुंबई-४०००९३ www.vxl.net १ रिक्वगयरमेंट्स) रेप्युलेशन्स बर, २०२० रोजी संपलेल्या	7. 8. Not 1.	Equity Share Capital Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Balance Sheet of previous year Earnings Per share (of ₹10 each) (for continuing and discountinued operations) (EPS for the quarters are not annualised) Basic Diluted tes: The above is an extract of the detailed format of (Listing Obligations and Disclosure Requiremen of the Stock Exchanges - www.bseindia.com & v The above results have been reviewed by the A	1,106.83 7 - 33.25 33.25 Unaudited F hts) Regulatic www.nseindi	1,106.83 - - - - - - - - - - - - - - - - - - -	1,106.83 68.31 68.31 e full for the qu e full format o n the Compar roved by the	1,106.83 40.95 40.95 arter and ha of Unaudited	1,106.83 - 76.81 76.81 76.81 aff year ende Financial Re - www. jsw.ir	1,106.83 7,05,243.74 94.02 94.02 d 30th Septe ssuits for the o	1,106.83 - 35.67 35.67 mber, 2020 fi	1,106.83 - 8.56 8.56 8.56 iled with the S alf year ende	1,106.83 - 68.85 68.85 Stock Exchai	1,106.83 - 44.23 44.23 unges under F ember, 2020 a	1,106.83 - - 77.88 77.88 77.88 Regulation 33 are available of	7,10,115.44 96.17 96.17 96.17	
I SAYYED ZUBBAIR KABLI residing at Flat No. A/404 Sheetal C.H.S. Ltd, Naya Nagar, Near Konkan Bank, Station Road, Mira Road (East) 401107 Dist. Thane. I have lost/misplaced Original First Sale Agreement of Flat No. A/404 Sheetal C.H.S. Ltd, Naya Nagar, Station Road, Mira Road (East) 401107 Dist Thane. between M/s Asmita Construction Pvt Ltd. & Prakash R. Paleja during travelling in Autoriksha on 12/10/2020 in Mira Road & its complaint has been lodged with Naya Nagar Police Station bearing Lost Report No.		दिनांक: ३१ँ. १०. २०२० र्ण्या विज्ञीकृत व कॉर्पोरेट कार्यातव दुरा:११-२२-२८२ सिवयुरिटीज ॲण्ड एकसप्रेज	सीआयएन: ए : २५२, ५वा मजल १४५२१०, फॅक्स:९१ बोर्ड ऑफ इंडिर चिता ४७ नुसार रिता कंपनीचे व	ल८५११०एमा १, इमारत क्र.२, -२२-४२८७२१ <b>२रूर</b> गा (लिस्टिंग : येथे सूचना नलेखापरिक्षि	एच१९८६पीएल , सॉलिटेअर कॉर्पो १७, <b>ई-मेल: cfo(</b> <b>वना</b> ऑब्लिगेशन्स देण्यात येत अ त वित्तीय निष्व	सी२७२४२६, रेट पार्क, चकाला, उ Øvxl.net, वेबसाईट: ॲण्ड डिस्क्लोजर हे की, ३० सप्टें कर्ष विचारात घेपं	रिषभ जे. मेहता पुणंवेळ संचालक डीआयएन:०३०२४७९७ अंधेरी (पुर्व), मुंबई-४०००९३. www.vxl.net र रिक्वगयरमेंट्स) सेयुलेशन्स बर, २०२० रोजी संपलेल्या मे य मान्यता देणे याकरिता	7. 8. Not 1.	Equity Share Capital Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Balance Sheet of previous year Earnings Per share (of ₹10 each) (for continuing and discountinued operations) (EPS for the quarters are not annualised) Basic Diluted tes: The above is an extract of the detailed format of (Listing Obligations and Disclosure Requiremen of the Stock Exchanges - www.bseindia.com & v	1,106.83 7 - 33.25 33.25 Unaudited F hts) Regulatic www.nseindi	1,106.83 - - - - - - - - - - - - - - - - - - -	1,106.83 68.31 68.31 e full for the qu e full format o n the Compar roved by the	1,106.83 40.95 40.95 arter and ha of Unaudited	1,106.83 - 76.81 76.81 76.81 aff year ende Financial Re - www. jsw.ir	1,106.83 7,05,243.74 94.02 94.02 d 30th Septe ssuits for the o	1,106.83 - 35.67 35.67 mber, 2020 fi	1,106.83 - 8.56 8.56 8.56 iled with the S alf year ende	1,106.83 - 68.85 68.85 Stock Exchai	1,106.83 - 44.23 44.23 unges under F ember, 2020 a	1,106.83 - - 77.88 77.88 77.88 Regulation 33 are available of	7,10,115.44 96.17 96.17 96.17	
I SAYYED ZUBBAIR KABLI residing at Flat No. A/404 Sheetal C.H.S. Ltd, Naya Nagar, Near Konkan Bank, Station Road, Mira Road (East) 401107 Dist. Thane. I have lost/misplaced Original First Sale Agreement of Flat No. A/404 Sheetal C.H.S. Ltd, Naya Nagar, Station Road, Mira Road (East) 401107 Dist Thane. between M/s Asmita Construction Pvt Ltd. & Prakash R. Paleja during travelling in Autoriksha on 12/10/2020 in Mira Road & its complaint has been lodged with Naya Nagar		दिनांक: ३१ँ.१०.२०२० नोंवणीकृत व कॉर्पोरेट कार्यालय दुरा:९१-२२-२८२ सिक्युरिटीज ॲण्ड एक्सचेंज २०१५ च्या नियम २९ सहवा द्वितीय तिमाही व अर्धवर्षाकां मंगळवार, १० नोटहेंबर, २० आहे.	सीआयएन: ए I: २५२, ५वा मजल १४५२१०, फॅक्स:९५ बोर्ड ऑफ इंडिर चिता ४७ नुसार रिता कंपनीचे २ २ <b>२०</b> रोजी <b>व्ही</b>	ल८५११०एमा ।, इमारत क्र.२, –२२-४२८७२१ <b>सूर</b> ग (लिस्टिंग : येथे सूचना : ग्लेखापरिक्षि <b>एक्सएल इन्</b>	एच१९८६पीएल , सॉलिटेअर कॉर्पो (९७, <b>ई-मेल: र्त0(</b> वना ऑब्लिगेशन्स देण्यात येत अ त वित्तीय निष्ट न्स्ट्रुमेन्टस लिन	सी२७२४२६, रेट पार्क, चकाला, ड ग्रेvxl.net, वेबसाईट: ऑण्ड डिस्क्लोजर हो की, ३० सप्टें कर्ष विचाराल घेप मिटेडच्या संचात	रिषभ जे. मेहता पुर्णवेळ संचालक डीआयएन:०३०२४७९७ अंथेरी (पुर्व), मुंबई-४०००९३. www.vxl.net १ रिक्वगयरमेंट्स) रेयुलेशन्स बर, २०२० रोजी संपलेल्या गे व मान्यता देणे याकरिता नक मंडळाची सभा होणार	7. 8. Not 1.	Equity Share Capital Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Balance Sheet of previous year Earnings Per share (of ₹10 each) (for confinuing and discountinued operations) (EPS for the quarters are not annualised) Basic Diluted tes: The above is an extract of the detailed format of (Listing Obligations and Disclosure Requiremen of the Stock Exchanges - www.bseindia.com & A Review of the results have been reviewed by the A Review of the results for the quarter and half year	1,106.83 7 - 33.25 33.25 Unaudited F hts) Regulatic www.nseindi	1,106.83 - - - - - - - - - - - - - - - - - - -	1,106.83 68.31 68.31 e full for the qu e full format o n the Compar roved by the	1,106.83 40.95 40.95 arter and ha of Unaudited	1,106.83 - 76.81 76.81 76.81 aff year ende Financial Re - www. jsw.ir	1,106.83 7,05,243.74 94.02 94.02 d 30th Septe ssuits for the o	1,106.83 - 35.67 35.67 mber, 2020 fi	1,106.83 - 8.56 8.56 8.56 iled with the S alf year ende	1,106.83 - 68.85 68.85 Stock Exchai	1,106.83 - 44.23 44.23 unges under F ember, 2020 a	1,106.83 - - 77.88 77.88 77.88 Regulation 33 are available of	7,10,115.44 96.17 96.17 96.17	
I SAYYED ZUBBAIR KABLI residing at Flat No. A/404 Sheetal C.H.S. Ltd, Naya Nagar, Near Konkan Bank, Station Road, Mira Road (East) 401107 Dist. Thane. I have lost/misplaced Original First Sale Agreement of Flat No. A/404 Sheetal C.H.S. Ltd, Naya Nagar, Station Road, Mira Road (East) 401107 Dist Thane. between M/s Asmita Construction Pvt Ltd. & Prakash R. Paleja during travelling in Autoriksha on 12/10/2020 in Mira Road & its complaint has been lodged with Naya Nagar Police Station bearing Lost Report No. 30109 dated 27/10/2020. That any person having any right, interest, claim, charge on the basis of the said First Sale Agreement		दिनांक: ३१ॅ. १०. २०२० नों दर्शकृत व कॉ पेंरिट कार्यालय तुर.:११-२२-२८२ सिक्युरिटीज ॲण्ड एक्सचेंज २०१५ च्या नियम २९ सह्वा द्रितीय तिमाही व अर्धवर्षाकां मंगळवार, १० नोटहेंबर, २० आहे.	सीआयएन: ए I: २५२, ५वा मजल १४५२१०, फॅक्स:९५ बोर्ड ऑफ इंडिर चिता ४७ नुसार रिता कंपनीचे २ २ <b>२०</b> रोजी <b>व्ही</b>	ल८५११०एमा ।, इमारत क्र.२, –२२-४२८७२१ <b>सूर</b> ग (लिस्टिंग : येथे सूचना : ग्लेखापरिक्षि <b>एक्सएल इन्</b>	एच१९८६पीएल , सॉलिटेअर कॉर्पो (९७, <b>ई-मेल: र्त0(</b> वना ऑब्लिगेशन्स देण्यात येत अ त वित्तीय निष्ट न्स्ट्रुमेन्टस लिन	सी२७२४२६, रेट पार्क, चकाला, ड ग्रेvxl.net, वेबसाईट: ऑण्ड डिस्क्लोजर हो की, ३० सप्टें कर्ष विचाराल घेप मिटेडच्या संचात	रिषभ जे. मेहता पुर्णवेळ संचालक डीआयएन:०३०२४७९७ अंथेरी (पुर्व), मुंबई-४०००९३. www.vxl.net १ रिक्वगयरमेंट्स) रेयुलेशन्स बर, २०२० रोजी संपलेल्या गे व मान्यता देणे याकरिता नक मंडळाची सभा होणार	7. 8. Not 1. 2.	Equity Share Capital Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Balance Sheet of previous year Earnings Per share (of ₹10 each) (for continuing and discountinued operations) (EPS for the quarters are not annualised) Basic Diluted tes: The above is an extract of the detailed format of (Listing Obligations and Disclosure Requiremen of the Stock Exchanges - www.bseindia.com & v The above results have been reviewed by the A	1,106.83 7 - 33.25 33.25 Unaudited F hts) Regulatic www.nseindi	1,106.83 - - - - - - - - - - - - - - - - - - -	1,106.83 68.31 68.31 e full for the qu e full format o n the Compar roved by the	1,106.83 40.95 40.95 arter and ha of Unaudited	1,106.83 - 76.81 76.81 76.81 aff year ende Financial Re - www. jsw.ir	1,106.83 7,05,243.74 94.02 94.02 d 30th Septe ssuits for the o	1,106.83 - 35.67 35.67 mber, 2020 fi	1,106.83 - 8.56 8.56 8.56 iled with the S alf year ende	1,106.83 - 68.85 68.85 Stock Exchar ad 30th Septe	1,106.83 - 44.23 44.23 inges under F ember, 2020 a ory Auditors h	1,106.83 - - 77.88 77.88 Regulation 33 are available of nave carried o	7,10,115.44 96.17 96.17 96.17 96.17	
I SAYYED ZUBBAIR KABLI residing at Flat No. A/404 Sheetal C.H.S. Ltd, Naya Nagar, Near Konkan Bank, Station Road, Mira Road (East) 401107 Dist. Thane. I have lost/misplaced Original First Sale Agreement of Flat No. A/404 Sheetal C.H.S. Ltd, Naya Nagar, Station Road, Mira Road (East) 401107 Dist Thane. between M/s Asmita Construction Pvt Ltd. & Prakash R. Paleja during travelling in Autoriksha on 12/10/2020 in Mira Road & its complaint has been lodged with Naya Nagar Police Station bearing Lost Report No. 30109 dated 27/10/2020. That any person having any right, interest, claim, charge on the basis of the said First Sale Agreement should stake claim, if any, within 14 days		दिनांक: ३१ँ.१०.२०२० नोंवणीकृत व कॉर्पोरेट कार्यालय दुरा:९१-२२-२८२ सिक्युरिटीज ॲण्ड एक्सचेंज २०१५ च्या नियम २९ सहवा द्वितीय तिमाही व अर्धवर्षाकां मंगळवार, १० नोटहेंबर, २० आहे.	सीआयएन: ए I: २५२, ५वा मजल १४५२१०, फॅक्स:९५ बोर्ड ऑफ इंडिर चिता ४७ नुसार रिता कंपनीचे २ २ <b>२०</b> रोजी <b>व्ही</b>	ल८५११०एमा ।, इमारत क्र.२, –२२-४२८७२१ <b>सूर</b> ग (लिस्टिंग : येथे सूचना : ग्लेखापरिक्षि <b>एक्सएल इन्</b>	एच१९८६पीएल , सॉलिटेअर कॉपों १९७, <b>ई-मेलः cío((</b> वना ऑब्लिगेशन्स देण्यात येत अ त वित्तीय निष् <b>त्स्ट्रुमेन्टस लि</b> । र तसेच स्टॉक	सी२७२४२६, रेट पार्क, चकाला, उ ØyxI.net, वेबसाईट: ऑण्ड डिस्कलोजर हो की, ३० सप्टें कर्ष विचारात घेपं मिटेडच्या संचात : एक्सचेंजच्या अ	रिषभ जे. मेहता पुर्णवेळ संचालक डीआयएन:०३०२४७९७ अंथेरी (पुर्व), मुंबई-४०००९३ www.vxl.net १ रिक्वगयरमेंद्रस) स्युलेशन्स बर, २०२० रोजी संपलेल्या गे व मान्यता देणे याकरिता नक मंडळाची सभा होणार	7. 8. Not 1. 2.	Equity Share Capital Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Balance Sheet of previous year Earnings Per share (of 710 each) (for continuing and discountinued operations) (EPS for the quarters are not annualised) Basic Diluted tes: The above is an extract of the detailed format of (Listing Obligations and Disclosure Requiremen of the Stock Exchanges - www.bseindia.com & v The above results have been reviewed by the A Review of the results for the quarter and half year ce : Mumbai	1,106.83 7 - 33.25 33.25 Unaudited F hts) Regulatic www.nseindi	1,106.83 - - - - - - - - - - - - - - - - - - -	1,106.83 68.31 68.31 e full for the qu e full format o n the Compar roved by the	1,106.83 40.95 40.95 arter and ha of Unaudited	1,106.83 - 76.81 76.81 76.81 aff year ende Financial Re - www. jsw.ir	1,106.83 7,05,243.74 94.02 94.02 d 30th Septe ssuits for the o	1,106.83 - 35.67 35.67 mber, 2020 fi	1,106.83 - 8.56 8.56 8.56 iled with the S alf year ende	1,106.83 - 68.85 68.85 Stock Exchar ad 30th Septe	1,106.83 - 44.23 44.23 inges under F ember, 2020 a ory Auditors h	1,106.83 - - 77.88 77.88 77.88 Regulation 33 are available of	7,10,115.44 96.17 96.17 96.17 96.17 0 of the SEBI on websites but a Limited	
I SAYYED ZUBBAIR KABLI residing at Flat No. A/404 Sheetal C.H.S. Ltd, Naya Nagar, Near Konkan Bank, Station Road, Mira Road (East) 401107 Dist. Thane. I have lost/misplaced Original First Sale Agreement of Flat No. A/404 Sheetal C.H.S. Ltd, Naya Nagar, Station Road, Mira Road (East) 401107 Dist Thane. between M/s Asmita Construction Pvt Ltd. & Prakash R. Paleja during travelling in Autoriksha on 12/10/2020 in Mira Road & its complaint has been lodged with Naya Nagar Police Station bearing Lost Report No. 30109 dated 27/10/2020. That any person having any right, interest, claim, charge on the basis of the said First Sale Agreement		दिनांक: ३१ॅ. १०. २०२० नों दर्शकृत व कॉ पेंरिट कार्यालय तुर.:११-२२-२८२ सिक्युरिटीज ॲण्ड एक्सचेंज २०१५ च्या नियम २९ सह्वा द्रितीय तिमाही व अर्धवर्षाकां मंगळवार, १० नोटहेंबर, २० आहे.	सीआयएन: ए I: २५२, ५वा मजल १४५२१०, फॅक्स:९५ बोर्ड ऑफ इंडिर चिता ४७ नुसार रिता कंपनीचे २ २ <b>२०</b> रोजी <b>व्ही</b>	ल८५११०एमा ।, इमारत क्र.२, –२२-४२८७२१ <b>सूर</b> ग (लिस्टिंग : येथे सूचना : ग्लेखापरिक्षि <b>एक्सएल इन्</b>	एच१९८६पीएल , सॉलिटेअर कॉपों १९७, <b>ई-मेलः cío((</b> वना ऑब्लिगेशन्स देण्यात येत अ त वित्तीय निष् <b>त्स्ट्रुमेन्टस लि</b> । र तसेच स्टॉक	सी२७२४२६, रेट पार्क, चकाला, उ ØyxI.net, वेबसाईट: ऑण्ड डिस्कलोजर हो की, ३० सप्टें कर्ष विचारात घेपं मिटेडच्या संचात : एक्सचेंजच्या अ	रिषभ जे. मेहता पुर्णवेळ संचालक डीआवएन:०३०२४७९७ अंथेरी (पुरी). मुंबई-४०००९३. www.vkl.net १ रिक्वयरमेंट्स) रेप्युलेशन्स बर, २०२० रोजी संपलेल्या गे व मान्यता देणे याकरिता नक मंडळाची सभा होणार मर्थात बीएसई लिमिटेडकरिता सद्वी/-	7. 8. Not 1. 2. Plac Date	Equity Share Capital Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Balance Sheet of previous year Earnings Per share (of 10 each) (for confinuing and discountinued operations) (EPS for the quarters are not annualised) Basic Diluted tes: The above is an extract of the detailed format of (Listing Obligations and Disclosure Requiremen of the Stock Exchanges - www.bssindia.com & v The above results have been reviewed by the A Review of the results for the quarter and half yea ce : Mumbai e: October 31, 2020	1,106.83 7 - 33.25 33.25 Unaudited F hts) Regulatic www.nseindi	1,106.83 - - - - - - - - - - - - - - - - - - -	1,106.83 68.31 68.31 e full for the qu e full format o n the Compar roved by the	1,106.83 40.95 40.95 arter and ha of Unaudited	1,106.83 - 76.81 76.81 76.81 aff year ende Financial Re - www. jsw.ir	1,106.83 7,05,243.74 94.02 94.02 d 30th Septe ssuits for the o	1,106.83 - 35.67 35.67 mber, 2020 fi	1,106.83 - 8.56 8.56 8.56 iled with the S alf year ende	1,106.83 - 68.85 68.85 Stock Exchar ad 30th Septe	1,106.83 - 44.23 44.23 inges under F ember, 2020 a ory Auditors h	1,106.83 1,106.83 77.88	7,10,115.44 96.17 96.17 96.17 96.17 96.17 Ut a Limited Limited Sd/-	
I SAYYED ZUBBAIR KABLI residing at Flat No. A/404 Sheetal C.H.S. Ltd, Naya Nagar, Near Konkan Bank, Station Road, Mira Road (East) 401107 Dist. Thane. I have lost/misplaced Original First Sale Agreement of Flat No. A/404 Sheetal C.H.S. Ltd, Naya Nagar, Station Road, Mira Road (East) 401107 Dist Thane. between M/s Asmita Construction Pvt Ltd. & Prakash R. Paleja during travelling in Autoriksha on 12/10/2020 in Mira Road & its complaint has been lodged with Naya Nagar Police Station bearing Lost Report No. 30109 dated 27/10/2020. That any person having any right, interest, claim, charge on the basis of the said First Sale Agreement should stake claim, if any, within 14 days		दिनांक: ३१. १०.२०२० नोंदणीकृत बकॉर्पोरेट कार्यालय तुर.:११-२२-२८२ सिक्युरिटीज ॲण्ड एक्सचेंज २०१५ च्या नियम २९ सह्वा द्रितीय तिमाही व अर्धवर्षाकां मंगळवार, १० नोटहेंबर, २० आहे. सदर माहिती कंपनीच्या WV वेबसाईटवर उपलब्ध आहे.	सीआयएन: ए I: २५२, ५वा मजल १४५२१०, फॅक्स:९५ बोर्ड ऑफ इंडिर चिता ४७ नुसार रिता कंपनीचे २ २ <b>२०</b> रोजी <b>व्ही</b>	ल८५११०एमा ।, इमारत क्र.२, –२२-४२८७२१ <b>सूर</b> ग (लिस्टिंग : येथे सूचना : ग्लेखापरिक्षि <b>एक्सएल इन्</b>	एच१९८६पीएल , सॉलिटेअर कॉपों १९७, <b>ई-मेलः cío((</b> वना ऑब्लिगेशन्स देण्यात येत अ त वित्तीय निष् <b>त्स्ट्रुमेन्टस लि</b> । र तसेच स्टॉक	सी२७२४२६, रेट पार्क, चकाला, उ ØyxI.net, वेबसाईट: ऑण्ड डिस्कलोजर हो की, ३० सप्टें कर्ष विचारात घेपं मिटेडच्या संचात : एक्सचेंजच्या अ	रिषभ जे. मेहता पुणंवेळ संचालक डीआवएन:०३०२४७९७ अंधेरी (पुर्व), मुंबई-४०००९३ www.vxl.net र रिकायरमेंट्स) रेयुलेशन्स बर, २०२० रोजी संपलेल्या ने व मान्यता देणे याकरिता तक मंडळाची सभा होणार स्ट्रीनेन्टस लिमिटेडकरिता सदी /– विट्ठल मंगलोर शेट्टी	7. 8. Not 1. 2. Plac Date	Equity Share Capital Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Balance Sheet of previous year Earnings Per share (of 10 each) (for confinuing and discountinued operations) (EPS for the quarters are not annualised) Basic Diluted tes: The above is an extract of the detailed format of (Listing Obligations and Disclosure Requiremen of the Stock Exchanges - www.bssindia.com & v The above results have been reviewed by the A Review of the results for the quarter and half yea ce : Mumbai e: October 31, 2020	1,106.83 7 - 33.25 33.25 Unaudited F hts) Regulatic www.nseindi	1,106.83 - - - - - - - - - - - - - - - - - - -	1,106.83 68.31 68.31 e full for the qu e full format o n the Compar roved by the	1,106.83 40.95 40.95 arter and ha of Unaudited	1,106.83 - 76.81 76.81 76.81 aff year ende Financial Re - www. jsw.ir	1,106.83 7,05,243.74 94.02 94.02 d 30th Septe ssuits for the o	1,106.83 - 35.67 35.67 mber, 2020 fi	1,106.83 - 8.56 8.56 8.56 iled with the t aff year ende	1,106.83 68.85 68.85 Stock Exchar ad 30th Septe 0. The Statuto	1,106.83 - 44.23 44.23 - - - - - - - - - - - - - - - - - - -	1,106.83 1,106.83 77.88 77.88 Regulation 33 are available of have carried of Holdings K.N	7,10,115.44 96.17 96.17 96.17 softhe SEBI on websites but a Limited Sd/- N. Patel	
I SAYYED ZUBBAIR KABLI residing at Flat No. A/404 Sheetal C.H.S. Ltd, Naya Nagar, Near Konkan Bank, Station Road, Mira Road (East) 401107 Dist. Thane. I have lost/misplaced Original First Sale Agreement of Flat No. A/404 Sheetal C.H.S. Ltd, Naya Nagar, Station Road, Mira Road (East) 401107 Dist Thane. between M/s Asmita Construction Pvt Ltd. & Prakash R. Paleja during travelling in Autoriksha on 12/10/2020 in Mira Road & its complaint has been lodged with Naya Nagar Police Station bearing Lost Report No. 30109 dated 27/10/2020. That any person having any right, interest, claim, charge on the basis of the said First Sale Agreement should stake claim, if any, within 14 days from the date of publication of this Notice . Sd- SAYYED ZUBBAIR KABLI		दिनांक: ३१ॅ. १०. २०२० नों दर्शकृत व कॉ पेंरिट कार्यालय तुर.:११-२२-२८२ सिक्युरिटीज ॲण्ड एक्सचेंज २०१५ च्या नियम २९ सह्वा द्रितीय तिमाही व अर्धवर्षाकां मंगळवार, १० नोटहेंबर, २० आहे.	सीआयएन: ए I: २५२, ५वा मजल १४५२१०, फॅक्स:९५ बोर्ड ऑफ इंडिर चिता ४७ नुसार रिता कंपनीचे २ २ <b>२०</b> रोजी <b>व्ही</b>	ल८५११०एमा ।, इमारत क्र.२, –२२-४२८७२१ <b>सूर</b> ग (लिस्टिंग : येथे सूचना : ग्लेखापरिक्षि <b>एक्सएल इन्</b>	एच१९८६पीएल , सॉलिटेअर कॉपों १९७, <b>ई-मेलः cío((</b> वना ऑब्लिगेशन्स देण्यात येत अ त वित्तीय निष् <b>त्स्ट्रुमेन्टस लि</b> । र तसेच स्टॉक	सी२७२४२६, रेट पार्क, चकाला, उ ØyxI.net, वेबसाईट: ऑण्ड डिस्कलोजर हो की, ३० सप्टें कर्ष विचारात घेपं मिटेडच्या संचात : एक्सचेंजच्या अ	रिषभ जे. मेहता पुर्णवेळ संचालक डीआवएन:०३०२४७९७ अंथेरी (पुरी). मुंबई-४०००९३. www.vkl.net १ रिक्वयरमेंट्स) रेप्युलेशन्स बर, २०२० रोजी संपलेल्या गे व मान्यता देणे याकरिता नक मंडळाची सभा होणार मर्थात बीएसई लिमिटेडकरिता सद्वी/-	7. 8. Not 1. 2. Plac Date	Equity Share Capital Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Balance Sheet of previous year Earnings Per share (of 10 each) (for confinuing and discountinued operations) (EPS for the quarters are not annualised) Basic Diluted tes: The above is an extract of the detailed format of (Listing Obligations and Disclosure Requiremen of the Stock Exchanges - www.bssindia.com & v The above results have been reviewed by the A Review of the results for the quarter and half yea ce : Mumbai e: October 31, 2020	1,106.83 7 - 33.25 33.25 Unaudited F hts) Regulatic www.nseindi	1,106.83 - - - - - - - - - - - - - - - - - - -	1,106.83 68.31 68.31 e full for the qu e full format o n the Compar roved by the	1,106.83 40.95 40.95 arter and ha of Unaudited	1,106.83 - 76.81 76.81 76.81 aff year ende Financial Re - www. jsw.ir	1,106.83 7,05,243.74 94.02 94.02 d 30th Septe ssuits for the o	1,106.83 - 35.67 35.67 mber, 2020 fi	1,106.83 - 8.56 8.56 8.56 iled with the t aff year ende	1,106.83 68.85 68.85 Stock Exchar ad 30th Septe 0. The Statuto	1,106.83 - 44.23 44.23 - ember, 2020 ory Auditors h	1,106.83 1,106.83 77.88 77.88 Regulation 33 are available of have carried of HoldIngs K.N Ctor, CEO	7,10,115.44 96.17 96.17 96.17 softhe SEBI on websites but a Limited Sd/- N. Patel	
I SAYYED ZUBBAIR KABLI residing at Flat No. A/404 Sheetal C.H.S. Ltd, Naya Nagar, Near Konkan Bank, Station Road, Mira Road (East) 401107 Dist. Thane. I have lost/misplaced Original First Sale Agreement of Flat No. A/404 Sheetal C.H.S. Ltd, Naya Nagar, Station Road, Mira Road (East) 401107 Dist Thane. between <b>M/s Asmita Construction Pvt Ltd. &amp;</b> <b>Prakash R. Paleja</b> during travelling in Autoriksha on 12/10/2020 in Mira Road & its complaint has been lodged with Naya Nagar Police Station bearing Lost Report No. 30109 dated 27/10/2020. That any person having any right, interest, claim, charge on the basis of the said First Sale Agreement should stake claim, if any, within 14 days from the date of publication of this Notice .		दिनांक: ३१ँ. १०. २०२० र नौदगीकृत व कॉर्पोरेट कार्यालय तुर.:११-२२-२८२ सिक्युरिटीज ॲण्ड एक्सचेंज २०१५ च्या नियम २९ सहवा द्वितीय तिमाही व अर्धवर्षाका मंगळयार, १० नोव्हेंबर, २० आहे. सेवसाईटवर उपलब्ध आहे. विकाण: बंगळूरू	सीआयएन: ए I: २५२, ५वा मजल १४५२१०, फॅक्स:९५ बोर्ड ऑफ इंडिर चिता ४७ नुसार रिता कंपनीचे २ २ <b>२०</b> रोजी <b>व्ही</b>	ल८५११०एमा ।, इमारत क्र.२, –२२-४२८७२१ <b>सूर</b> ग (लिस्टिंग : येथे सूचना : ग्लेखापरिक्षि <b>एक्सएल इन्</b>	एच१९८६पीएल , सॉलिटेअर कॉपों १९७, <b>ई-मेलः cío((</b> वना ऑब्लिगेशन्स देण्यात येत अ त वित्तीय निष् <b>त्स्ट्रुमेन्टस लि</b> । र तसेच स्टॉक	सी२७२४२६, रेट पार्क, चकाला, उ ØyxI.net, वेबसाईट: ऑण्ड डिस्कलोजर हो की, ३० सप्टें कर्ष विचारात घेपं मिटेडच्या संचात : एक्सचेंजच्या अ	रिषभ जे. मेहता पुणंवेळ संचालक डीआवएन:०३०२४७९७ अंधेरी (पुर्व). मुंबई-४०००९३ www.vxl.net १ रिक्वगयरमंट्स) रेप्युलेशन्स बर, २०२० रोजी संपलेल्या मे व मान्यता देणे याकरिता तक मंडळाची सभा होणार सर्धात बीएसई लिमिटेडच्या सर्द्यमेन्टस लिमिटेडकरिता सही/– विट्ठल मंगलोर शेट्टी पुणं वेळ संचालक	7. 8. Not 1. 2. Plac Date	Equity Share Capital Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Balance Sheet of previous year Earnings Per share (of 10 each) (for confinuing and discountinued operations) (EPS for the quarters are not annualised) Basic Diluted tes: The above is an extract of the detailed format of (Listing Obligations and Disclosure Requiremen of the Stock Exchanges - www.bssindia.com & v The above results have been reviewed by the A Review of the results for the quarter and half yea e: Mumbai e: October 31, 2020	1,106.83 7 - 33.25 33.25 Unaudited F hts) Regulatic www.nseindi	1,106.83 - - - - - - - - - - - - - - - - - - -	1,106.83 68.31 68.31 e full for the qu e full format o n the Compar roved by the	1,106.83 40.95 40.95 arter and ha of Unaudited	1,106.83 - 76.81 76.81 76.81 aff year ende Financial Re - www. jsw.ir	1,106.83 7,05,243.74 94.02 94.02 d 30th Septe ssuits for the o	1,106.83 - 35.67 35.67 mber, 2020 fi	1,106.83 - 8.56 8.56 8.56 iled with the t aff year ende	1,106.83 68.85 68.85 Stock Exchar ad 30th Septe 0. The Statuto	1,106.83 - 44.23 44.23 - ember, 2020 ory Auditors h	1,106.83 1,106.83 77.88 77.88 Regulation 33 are available of have carried of HoldIngs K.N Ctor, CEO	7,10,115.44 96.17 96.17 96.17 softhe SEBI on websites but a Limited Sd/- N. Patel 9 & CFO	